

लहानपणी ँकदा चालायला लागलो
आणि चालतच राह्यलो पुढे वर्षानुवर्षे
नंतर केव्हातरी धावायला लागलो
आणि धावतच राहिलो लहानपणी.

पुढे प्रौढपणी विचारांतून चाल मंद झाली
दिशा ठरवू, ध्येय पकडून चाल लडबडली
धावायचे तर होतेच पण धावबद्ध झाली.
जबाबदाऱ्यांच्या वावटळीत, धाव स्थिरावली.

वय वाढले तसे चाल मात्र नैमत्तिक झाली
धावण्यावर बंधनं येऊन धावाधाव बंद झाली.